




पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आर्मी रोविंग नोड, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग,
सी.एम.ई. कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रोइंग खेळाचे प्रशिक्षण
प्रवेश अर्ज २०२१-२२

प्रति,

मा. आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८.



विषय - रोइंग खेळाचे प्रशिक्षण अंतर्गत प्रवेश मिळणे बाबत....

महोदय,

मी विनंती अर्ज करतो / करते की मला रोइंग खेळाचे प्रशिक्षण मिळावे ही विनंती.

माझी माहिती खालील प्रमाणे

(वयोगट - मुले / मुली - १३/१४/१५/१६/१७)

१. विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव - -----
२. उंची - ----- आर्म स्पॅन ----- खांदयाची रूंदी -----
३. संपूर्ण कायमचा पत्ता - -----

४. फोन नंबर - -----
५. जन्म तारीख - -----
६. ई- मेल - -----
७. आधारकार्ड क्रमांक - -----
८. चालू वर्षी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे नाव -----
९. विद्यार्थ्यांस १०० मी उत्कृष्ट पोहता येते का होय /नाही
१०. खालील प्रमाणे खेळाडूंची निवड करिता वय, उंची, आर्म स्पॅन व खांदयाची रूंदी याबाबत मानके नमुद केली आहेत

Sr. No	Parameters	Anthropometrical Measurements				
Girls						
(a)	<u>Age</u>	13	14	15	16	17
(b)	<u>Height (cm)</u>	163	164	166	168	170
(c)	<u>Arm Span</u>	Height + 03 to 05 CM			Height + 03 to 05 CM	
(d)	<u>Shoulder Width</u>	36	37	38	39	40
Sr. No	Parameters	Anthropometrical Measurements				
Boys						
(a)	<u>Age</u>	13	14	15	16	17
(b)	<u>Height (cm)</u>	172	173	174	176	178
(c)	<u>Arm Span</u>	Height + 04 to 06 CM			Height + 06 to 08 CM	
(d)	<u>Shoulder Width</u>	38	39	40	41	42

सोबत - १) रेशनिंग कार्डची झेरॉक्स सत्यप्रत ४) आधारकार्डची झेरॉक्स सत्यप्रत

खेळाडूची स्वाक्षरी

पालकांची सही

नाव - -----

नाव - -----

खालील तक्त्यात नमुद केले प्रमाणे विद्यार्थ्यांची शाररीक क्षमता चाचणी घेऊन अहवाल रिकाम्या रकान्यात लिहावा. जेणे करून पुढील कार्यवाही करणे सोईस्कर होईल.

(a) Girls

Sr. No	Parameters	Age			
		13	14	15	16 -17
(i)	100m run (sec)	18.00	17.50	17	16.00
	Actual Time				
(ii)	1500m run (min)	08.00	07.45	07.30	07.00
	Actual Time				
(iii)	Standing Board Jump (cm)	130	150	170	190
	Actual Time				
(iv)	Pull ups (Nos)	05	06	07	08
	Actual Time				
(v)	Sit ups (1-min)	20	25	30	35-40
	Actual Time				

(b) Boys

Sr. No	Parameters	Age			
		13	14	15	16 -17
(i)	100m run (sec)	16.00	15.50	15	14.50
	Actual Time				
(ii)	2000m run (min)	12.00	11.30	11.00	09-10
	Actual Time				
(iii)	Standing Board Jump (cm)	150	160	170	180-200
	Actual Time				
(iv)	Pull ups (Nos)	07	08	09	10
	Actual Time				
(v)	Sit ups (1-min)	30	35	40	45-50
	Actual Time				

संबंधित शिक्षक/क्रीडा शिक्षक स्वाक्षरी

(नाव - -----)

प्रमाणपत्र
मुख्याध्यापक / प्राचार्य

कुमार / कुमारी ----- यांनी उपरोक्त अर्जात दिलेली माहिती सत्य असून त्यांची वर्तणूक चांगली आहे.

सदर विद्यार्थी / खेळाडू हा गतवर्षी सन ----- मध्ये इयत्ता ----- मध्ये शिक्षण घेत होता / होती हा विद्यार्थी / खेळाडू गतवर्षी उत्तीर्ण झाला / झाली असून चालू वर्षात आमच्या संस्थेत इयत्ता ----- मध्ये शिक्षण घेत आहे. हा खेळाडू

सदर विद्यार्थी / खेळाडूस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रोडिंग खेळाचे प्रशिक्षण अंतर्गत प्रवेश देण्यास शिफारस करण्यात येत आहे.

ठिकाण -

दिनांक - / /२०२२

सही/ शिक्का
मुख्याध्यापक / प्राचार्य

पालकांचे संमतीपत्र

माझा /माझी पाल्य कुमार / कुमारी ----- हीला /हयाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपक्रमा अंतर्गत व आर्मी रोविंग नोड, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, सी.एम.ई. कासारवाडी यांच्या मार्फत देण्यात येणा-या रोडिंग खेळाच्या प्रशिक्षणास पाठविणेस माझी हरकत नाही.

पालकांची स्वाक्षरी

दि . / /२०२२

(नाव - श्री/श्रीम -----)